

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
पाचवा मजला , सिडको भवन, दक्षिण बाजू ,
सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई-४००६१४.
फोन नं.०२२-२७५६२५५२/५४

जाहीर नोटीस

महालक्ष्मी सरस जानेवारी -२०१९ प्रदर्शन कालावधीत कापडी व कागदी पिशव्या विक्रीसाठी स्टॉल देणेबाबत

ग्रामीण भागातील दारिद्र निर्मूलन करण्यासाठी केंद्र शासनाने ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून दीन दयाल अंतोदय योजना (राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची) सुरुवात केली आहे. या अभियानाच्या अंमलबजावणी साठी राज्यात उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. अभियाना अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहाने बनविलेल्या वस्तू ,कलाकृतीचे भव्य प्रदर्शन दि. २३/१/२०१९ ते ४/०२/२०१९ पर्यंत बांद्रा कुर्ला संकुल मुंबई येथील एमएमआरडीए मैदानात भरविण्यात येणार आहे. प्रदर्शन कालावधीत हजारोंच्या संख्येने ग्राहक खरेदीसाठी येत असतात .त्यासाठी विविध प्रकारच्या कापडी व कागदी पिशव्या विक्रीसाठी एक स्टॉल सदर कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे .

सदर स्टॉल देणेबाबत खालील प्रमाणे अटी व शर्ती राहतील

१. स्टॉल दि. २३/१/२०१९ ते ४/२/२०१९ या कालावधीत सकाळी ९.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत प्रदर्शन स्थळी देण्यात येईल.
२. कायदेशीर शासकिय परवाना ,विमा इत्यादी काढण्याची तसेच सामानाची संपूर्ण जबाबदारी स्टॉलधारकाची राहिल.
३. विक्री करण्यात येणाऱ्या कागदी व कापडी पिशव्यांवर उमेद अभियानाचा लोगो, अभियानाचे नाव तसेच महालक्ष्मी सरस -२०१९ तसेच अभियानाने दिलेली इतर माहिती छपाई करणे बंधनकारक राहिल.
४. विक्रेत्यास प्लास्टिक पिशव्या सोडून इतर कोणत्याही प्रकारच्या पिशव्यांची विक्री करता येईल.
५. विक्रेत्यास पिशव्यांव्यतिरिक्त इतर कोणतीही वस्तूची विक्री करता येणार नाही.
६. बोली सादर करताना Earnest Money Deposit (EMD) रुपये १०,०००/- रकमेचा CEO, MAHARASHTRA STATE RURAL LIVELIHOODS MISSION यांच्या नावे Demand Draft स्वतंत्र लिफाफ्यात सादर करावा. सदरची रक्कम ठेका निश्चित झाल्यानंतर विना व्याज परत केली जाईल. ज्या विक्रेत्याने स्टॉल मिळाल्यानंतर ठेक्याची रक्कम विहित मुदतीत न भरल्यास EMD रक्कम जप्त करण्यात येईल .
७. स्टॉल निश्चित झाल्यानंतर विक्रेत्याने ठेक्याची बोली रक्कम CEO, MAHARASHTRA STATE RURAL LIVELIHOODS MISSION यांच्या नावाने डीमांड ड्राफ्ट स्वरूपात कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून ३ दिवसात या कार्यालयाकडे जमा करणे बंधनकारक राहिल.
८. इच्छुक विक्रेत्यांनी सीलबंद लखोट्यात दि. १८/१/२०१९ संध्या.५.०० वाजेपर्यंत एकूण ठेक्याची बोली कार्यालयात सादर करावीत.सीलबंद लिफाफा सादर करताना त्यावर 'महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन - २०१८-१९ कालावधीत कापडी व कागदी पिशव्या विक्रीसाठी स्टॉल मिळण्याबाबत असे लिहावे.
९. कोणत्याही कारणास्तव विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या बोली स्वीकारण्यात येणार नाहीत.
१०. ज्या विक्रेत्यांनी EMD जमा केली आहे अश्याच विक्रेत्यांच्या बोली दिनांक १८/०१/२०१९ रोजी संध्या. ५.३० वाजता त्यांच्या उपस्थित उघडण्यात येतील.
११. स्टॉलचे भाडे सदर कालावधीसाठी कमीत कमी रुपये १,००,०००/- इतके आहे. ज्या विक्रेत्याने जास्तीत जास्त भाडे देऊ केले असेल त्यांना सदर कालावधीसाठी स्टॉल भाड्याने देण्यात येईल.
१२. कोणतेही दरपत्रक स्वीकारणेचे अथवा कोणतेही कारण न सांगता नाकारण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी , महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी राखून ठेवला आहे.

स्वा/-

आर. विमला भा.प्र.से.

मुख्य कार्यकारी अधिकारी

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान

ठेक्याची बोली सादर करायचा मसुदा

दिनांक:

प्रती,
मुख्य कार्यकारी अधिकारी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
पाचवा मजला , सिडको भवन (दक्षिण बाजू)
सी बी डी बेलापूर , नवी मुंबई - ४००६१४

विषय : महालक्ष्मी सरस जानेवारी -२०१९ प्रदर्शन कालावधीत कापडी व कागदी पिशव्या विक्रीसाठी स्टॉलच्या ठेक्याची बोली सादर करण्याबाबत

महोदय,
महालक्ष्मी सरस जानेवारी -२०१९ प्रदर्शन कालावधीत कापडी व कागदी पिशव्या विक्रीसाठी स्टॉलच्या ठेक्याची बोली खालील प्रमाणे सादर करीत आहोत.

अ. क्र.	तपशील	एकूण कालावधीसाठी ठेक्याची रक्कम / किंमत
१.	महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन दि. २३ जानेवारी, २०१९ ते ४ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान कापडी व कागदी पिशव्या विक्रीसाठी स्टॉलच्या ठेक्याची बोली	

जाहीर सुचनामध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शर्ती मला मान्य आहेत.

विक्रेत्याचे नाव :

पत्ता :

मोबाईल नं:

शिक्का: